

Through Online Filing Ref No: AIL/CS/2025-26/30

04th September, 2025

To.

The Manager - Listing Department,
National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, C-1, Block -G, Bandra Kurla Complex,
Bandra (East), Mumbai- 400051

Symbol: ACTIVEINFR ISIN No.: INEOKLO01025

Subject

: Intimation of Newspaper Clipping/s for publication of Notice of 01st Extra Ordinary General Meeting of the Company for the Financial Year 2025-26 in Local Newspaper/s.

Dear Sir / Madam,

In continuation of our Letter AIL/CS/2025-26/28 Dated: 30th August, 2025, we wish to inform you that the 01st Extra Ordinary General Meeting of the Shareholders (Members) of the Company, for the financial year 2025-26, will be held on Saturday, the 27th September, 2025 at 11.00 A.M. through Video Conferencing ('VC') / Other Audio Visual Means ('OAVM') facility.

Pursuant to Regulation 30 and 47 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended), we are enclosing herewith a copy of Newspaper Clipping/s, for publication of Notice, published in 'The Indian Express, Nagpur' [English Language] and 'Loksatta, Nagpur' [Vernacular (Marathi) Language], on Thursday, 04th September, 2025, containing requisite information about the 01st Extra Ordinary General Meeting, Cut-off Date and e-Voting, etc. for your reference and records.

It is requested to place the aforesaid information on records. Meantime, kindly acknowledge the receipt.

Yours faithfully,
For ACTIVE INFRASTRUCTURES LIMITED

NITESH SANKLECHA MANAGING DIRECTOR (DIN: 03532145)

ACTIVE INFRASTRUCTURES LIMITED

(Formerly Known as Active Infrastructures Private Limited)

CIN: L45200MH2007PLC174506

Registered Office: Riaan Tower 10th Floor, Mangalwari Road, Sadar Bazar, Nagpur-440001, Maharashtra **E:** investorinfo@activeinfra.in | **Phone No.:** +91-7030002842 | **Website:** https://activeinfra.in/

Hon. Balasaheb Thackeray Agribusiness and Rural Transformation (SMART) Project (www.smart-mh.org)

E-TENDER NOTICE NO: 2025 DOAWB 1215275 1

Supply, Installation, Testing & Commissioning of Seed Grading, Cleaning and Processing Unit 4 TPH

The Government of Maharashtra is implementing the World Bank funded SMART Project. Shivprabhu Farmer Producer Company Ltd is one of the beneficiaries under the project and inviting online bids on https://mahatenders.gov.in for above mentioned Machinery. The last date for submission of online bid is 03/10/2025 up to 11:00 AM. Any updates or notices shall be published on aforementioned websites only.

District Implementation Unit, SMART Project Dist: Buldana

ACTIVE INFRASTRUCTURES LIMITED

(Formerly Known as Active Infrastructures Private Limited) CIN: L45200MH2007PLC174506

Registered Office Address: Riaan Tower 10th Floor, Mangalwari Road, Sadar Bazar, Nagpur-440001, Maharashtra Website: www.activeinfra.in Email Id: investorinfo@activeinfra.in

Telephone No.: +7030002842 NOTICE OF FIRST (1ST) EXTRA ORDINARY GENERAL MEETING FOR THE FY 2025-26 AND REMOTE E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that

- 1. The First (01st) Extra Ordinary General Meeting (EGM) of the Members of the Company, for the FY 2025-26, will be held on Saturday, 27th day of September, 2025, at 11.00 A.M. through Video Conferencing (VC)/ Other Audio Visual Means (OAVM) in compliance with the General Circulars No. 9/2024 dated September 19, 2024 read with circulars dated, 8th April, 2020, 13th April, 2020, 5th May, 2020, 13th January, 2021, 8th December, 2021, 28th December, 2022 and 25th September, 2023 (collectively referred to as "MCA Circulars"), has inter-alia allowed conducting the EGMs through Video Conferencing/Other Audio Visual Means ("VC/OAVM") facility on or before September 30, 2025, in accordance with the requirements provided in paragraphs 3 and 4 of the MCA General Circular dated May 5, 2020. The Securities and Exchange Board of India ("SEBI") also vide its Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/ CIR/2024/133 dated October 3, 2024 ("SEBI Circular"). The deemed venue for the 01st EGM shall be the Registered Office of the Company.
- 2. The Notice of the 01st EGM of the Company, for the FY 2025-26 is being sent only through electronic mode to those members whose e-mail addresses are registered with the Company / Depositories. Members may note that the copy of the Notice of the EGM is also available on the website of the Company at www.activeinfra.in and on the website of the Stock Exchange - National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com.
- 3. Members whose email address is not registered with the Company/ Depository Participant(s) (OR) Members who wish to update their email address are requested to get the same registered /updated by following procedure given
- a) Members holding shares in demat form can get their email address registered/updated by contacting respective Depository Participant.
- b) Members holding shares in physical form may send an email request to the Company's Registrar and Share Transfer Agent, Bigshare Services Private Limited along with a signed scanned copy of the request letter providing the email address and mobile number.
- 4. Members will be able to cast their vote electronically on the businesses as set forth in the Notice of the EGM either remotely (during e-voting period) or during the EGM when window for e-voting is activated upon instructions of the Chairperson. The instructions for joining the EGM and the manner of participation in the remote electronic voting or casting vote through e-voting system during the EGM has been provided in the Notice of EGM. Member's participating through VC/OVAM facility shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act 2013.
- 5. In compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended from time to time and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is pleased to provide remote e-voting facility to its members, to vote from a place other than venue of the EGM. The Company has engaged the Services of Central Depository Securities Limited ("CDSL") to provide e-voting facilities to its members, to cast their vote in a secure manner.
- 6. Those members who shall be present in the EGM through VC/OVAM facility and had not casted their votes on the Resolutions through e-voting or otherwise not barred from doing so, shall be eligible to cast vote through remote e-voting system during the EGM. The members who have casted their votes by remote evoting prior to the EGM may also attend/participate in the EGM through VC/OVAM facility but shall not be entitled to cast their votes again
- 7. The remote e-voting period commences on Wednesday, September 24, 2025 at 9:00 a.m. and will end on Friday, September 26, 2025 at 5:00 p.m. The e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter. The Members of the Company, holding Equity Shares in dematerialized (demat) form as well as in physical form, as on cut-off date of Saturday, 20th September, 2025, may cast their vote electronically on Ordinary Businesses as set out in the Notice of 01st Extra Ordinary General Meeting through electronic voting system of Central Depository Services (India) Limited (CDSL).
- 8. CS Riddhita Agrawal, Company Secretary in Practice, Mumbai has been pointed as the Scrutinizer to scrutinize process in a fair and transparent manner
- 9. In case of any queries/grievances relating to voting by electronic means the Shareholders may refer the Frequently Asked Questions ("FAQ") and e-voting manual available on CDSL Website under Help Section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com

For ACTIVE INFRASTRUCTURES LIMITED

Aanchal Tembhre Company Secretary & Compliance Officer

Membership No: A67916

Date: 03rd September 2025

Place: Nagpur

€3 kotak°

Borrower (s), Guarantor (s) and / or Mortgagor (s)

KOTAK MAHINDRA BANK LIMITED

Registered Office: 27, BKC, C-27, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400051 Branch Office: Kotak Infiniti, 5th Floor, Zone III, Building No. 21, Infinity IT Park, Off Western Express Highway, General A K Vaidya Marg, Malad (East), Mumbai 400097. Corporate Identity Number - L65110MH1985PLC038137, www.kotak.com

E - AUCTION CUM SALE NOTICE OF IMMOVABLE PROPERTIES

of Security Interest Act. 2002 read with proviso to Rule 6(2), 8(6) & 9(1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, Notice is hereby given to the Public in general and in particular to the below mentioned Borrower (s), Guarantor (s) and / or Mortgagor (s), that the below described immovable property(ies) mortgaged / charged to Kotak Mahindra Bank Limited ("Secured Creditor"), the Possession of which has been taken by the Authorized Officer of the Secured Creditor on respective dates as mentioned herein below respectively, will be sold through E-Auction on "AS IS WHERE IS BASIS", "AS IS WHAT IS BASIS", "WHATEVER THERE IS BASIS" and "NO RECOURSE BASIS" on 25.09.2025, for recovery of the respective amounts together with further interest and other charges thereon at the contractual rates upon the footing of compound interest until payment/realization due to Kotak Mahindra Bank Limited, being the Secured Creditor, from the below mentioned

Names of Borrower(s), Guarantor(s) & Mortgagors (s)	Notice with o/s amounts	Outstanding	of the Mortgaged Property
M/s. Visha Traders (Represented by its Proprietor Mr. Vinod S Khandelwal) (Borrower) Mr. Ashok R. Khandelwal (Guarantor) Mrs. Taruna Ashok Khandelwal (Guarantor) Mrs. Shalini Vinod Khandelwal (Guarantor & Mortgagor) Mr. Vinod S Khandelwal (Mortgagor)	14-10-2019 Rs. 46,68,479.13 on 14-10-2019	Rs. 2,78,44,704.66/- (Rupees Two Crores Seventy Eight Lakhs Forty Four Thousand Seven Hundred Four and Paisa Sixty Six Only) as on 01.09.2025	45 40 2024

The details / description of immovable properties put up for auction, the Reserve Price, the Earnest Money Deposit and the Auction Schedule are

Name of the Mortgagor/s Mr. Vinod S. Khandelwal and Mrs. Shalini Vinod Khandelwal

Details Of Immovabl Properties put for E – Auction

All that entire R. C. C. superstructure comprising Apartment No. 5 H, carpet area with balcony 74.56 sq. mtrs. on the 5th floor, in Building No. B-2/2 out of the complex collectively to be known and styled as "Nirmal Nagari" bearing House No. 3011/AA, Kh No. 20, 18/1 and 2, Ward No. 20, City Survey No. 553, 649/1, 649/3 and Sheet No. 365/21, 362/31, 178/29, together with undivided 0.1247% share in land admeasuring 70445.207 sq. mtrs situated at Mouza Harpur, Taluka & District Nagpur within the limits of the Nagpur Municipal Corporation, Ward No. 20, owned by Mr. Vinod S. Khandelwal & Mrs. Shalini Vinod Khandelwal Last date for submission of online bid: 24-09-2025 upto 04:00 p.m. Date & Time of E-Auction: 25-09-2025 between 01:00 p.m. to 02:00 p.m.

Reserve Price (Rs.): Rs. 45,10,000.00 (Rupees Forty Five Lakhs Ten Thousand Only) Earnest Money Deposit (EMD) (Rs.): Rs. 4,51,000.00 (Rupees Four Lakhs Fifty One Thousand Only)

The undersigned may at his absolute discretion and on request from the prospective buyers, arrange for inspection of the said property on 12-09-2025 between 12:00 p.m. to 02:00 p.m. through his Authorized Representative/Agent.

IMPORTANT TERMS AND CONDITIONS:

1) The E - Auction shall be conducted only through "On Line Electronic Bidding" through website https://www.bankeauctions.com/ on 25-09-2025 from 01.00 p.m. to 02.00 p.m. with unlimited extensions of 5 minutes duration each. 2) For details about E-Auction, the intending bidders may contact M/s. C1 India Pvt. Ltd through Mr. Dharani Krishna – Mobile +91-9948182222; email id – andhra@c1india.com 3) The intending bidders may visit the Bank's official website - https://www.kotak.com/en/bank-auctions.html for auction details and for the terms and conditions of sale. 4) For detailed terms and conditions of auction sale, the bidders are advised to go through the portal https://www.bankeauctions.com/ and the said terms and conditions shall be binding on the bidders who participate in the bidding process. 5) It is requested that the interested Bidders' are equired to equare the beginning and other of sale. 4) For detailed terms and conditions of auction sale, the bidders are advised to go through the portal https://www.bankeauctions.com/ and the said terms and conditions shall be binding on the bidders who participate in the bidding process. 5) It is requested that the interested Bidder's are required to generate the login ID and password from the portal https://www.bankeauctions.com/ before uploading the bid and other documents. 6) The bid form has to be filled in the prescribed form and is to be submitted / uploaded online only along with KYC documents of the Bidder's on the portal https://www.bankeauctions.com/ on or before 24.09.2025 up-to 04.00 p.m. and the scanned copies of the duly filled and signed bid documents and KYCs of the Bidder's should be sent by mail to pranay.bharucha@kotak.com and/or saurabh.gokhale@kotak.com and / or pradeep.vishwakarma4@kotak.com and / or dushyanistinh.zala@kotak.com and / or mayur.pagare@kotak.com. The Bidder shall write the subject of the email "For purchase of Property in the matter of "Wis. Visha Traders". 7) Prospective bidders may avail online training, for generating Login ID and password and for online bidding process etc., from M/s. C1 India Pvt. Ltd. on above mentioned contact numbers. 8) Earnest Money Deposit (EMD) shall be deposited through RTGS/NEFT/FUND TRANSFER to the credit of Account Name – Kotak Mahindra Bank Ltd., Nariman Point Branch, Mumbai, IFSC Code: KKBK0000958, on or before 24.09.2025 up to 04:00 p.m. The NEFT/RTGS/FUND TRANSFER shall only be done from the account/s of the intending bidder/s only. In case of delay in depositing the EMD androv submission of Bid documents within the prescribed time list due to any technical glitch, the Authorized Officer, to maximize the bid participation and inter-se bidding process, at its sole discretion and upon his satisfaction, can accept the Bid/s received after the schedule cutoff time without giving any disclosure to any person. Any bid submitted without depositing the EMD amount shall stand automatica Limited shall not entertain any claims. 15) The sale certificate shall be issued in the same name in which the Bid is submitted. No request for inclusion/substitution in the sale certificate of names of any person(s) other than those mentioned in the bid shall be entertained. 16) The EMD amount, to the unsuccessful bidder/s, shall be returned by Kotak Mahindra Bank Ltd, in their accounts by way of RTGS / NEFT / Funds Transfer, within 10 (Ten) working days and without any interest. 17) The Authorized Officer has the absolute right to accept or reject a bid or postpone/cancel the notified E – Auction Sale without assigning any reason. In the event of postponement/cancellation of the E – Auction Sale after submission of the bids. EMD submitted by the bidders will be returned, without interest and in case the bids are rejected, Authorized Officer can negotiate with any of the bidders or other parties for sale of the property by private treaty. 18) In an event of failure of the E – Auction Sale for the want of bids or otherwise or for any other reason, the Authorised Officer can enter into a private treaty for sale of the property, as a whole or any part thereof, with the proposed purchaser or any other party providing an offer to purchase the property. 19) In the event where a bidder is declared as the successful bidder in the e-auction sale conflicted and handing over the possession, including but not limited to restraining the bank from further proceedings, then the bidder shall not have any right to claim the refund of the EMD/amount so deposited by him /ner or any interest on the amount so deposited towards the sale of the property. The Bank at its sole discretion will be money so deposited, without any interest and/or damages and/or claims and no communication will be entertained whatsoever in this regard. 20) If any bidder intends to bid for more than 1 property under auction, Limited shall not entertain any claims. 15) The sale certificate shall be issued in the same name in which the Bid is submitted. No request for then the bidder shall not have any right to claim the refund of the EMD/amount so deposited by him /her or any interest on the amount so deposited towards the sale of the property. The Bank at its sole discretion will refund the money so deposited, without any interest and/or damages and/or claims and no communication will be entertained whatsoever in this regard. 20) if any bidder intends to bid for more than 1 property under auction, then the bidders has to submit separate bids for each of the properties by following the process as mentioned above (if applicable to this e-auction). 21) The particulars of Secured Assets specified in the Schedule hereinabove have been stated to the best of the information of the Authorized Officer / Secured Creditor, but the Authorized Officer / Secured Creditor shall not be answerable for any error, misstatement or omission in this proclamation. 22) Any other encumbrances are not known to the Bank. The Authorized Officer or the Bank shall not be responsible for any charge, lien, encumbrances on any other dues to the Government or anyone else in respect of property Auctioned. The Intending Bidder is advised to make their own independent inquiries regarding the encumbrances on the property including statutory liabilities, arrears of property tax, electricity dues etc. 23) All statutory dues/ other dues including registration charges, stamp duty, taxes etc. shall have to be borne by the purchaser. 24) All outgoings charges is. Municipal Taxes, Maintenance/Society charges, Electricity and Water charges and any other dues or taxes including transfer charges / fees in respect of the property put for Auction-crum-Sale under the present notice shall be paid by the successful Bidder/Purchaser solely, 25) All other incidental charges (including but not limited to security regase or maintenance charges for preservation of the property under the present auction) will be borne solely by the highest bidder from the date of issuance of Certificate of Sale, which will have to be cleared / rei vary the terms of the auction at any time without assigning any reason whatsoever and his decision in this regard shall be final. 29) The bidders shall be deemed to have read and understood the terms, conditions of the sale, and shall abide by the said terms and conditions. 30) The bidders should ensure proper internet connectivity; power back up etc., The Bank shall not be liable for any claims from any person in respect of the propertyles put for sale. 31) Kotak Mahindra Bank Limited or its employees will not be liable for any claims from any person in respect of the propertyles put for sale. 32) The present Notice is also uploaded on the Bank's official website is a way ketak connection and internet departer some propertyles put for sale. 32) e i.e. www.kotak.com and interested parties can visit the same

33] For inspection of the properties or for any further details kindly contact Mr. Dushyantsinh Zala (Mobile No. +91–9099091262), Mr. Mayur Pagare (Mobile No. +91- 9702643053), Mr. Pradeep Vishwakarma (Mobile No. +91–9821400990), Authorised Officer Mr. Pranay Bharucha (Mobile No. +91–7045928097) and Mr. Saurabh Gokhale (Mobile No. +91–9673670173).

In case there is any discrepancy between the publications of sale notice in English and Vernacular newspaper, then in such case the English newspaper will supersede the vernacular newspaper and it shall be considered as the final copy, thus removing the ambiguity.

For Kotak Mahindra Bank Ltd

Authorized Officer

Regional Office: 2nd Floor, Oriental Building, Central Bank Of India LIC Square, Regional Office, Nagpur. सेन्ट्रल बैंक ऑफ इंडिया 0712-2548500/2527678

E-AUCTION SALE NOTICE (UNDER SARFAESI ACT 2002)

APPENDIX-IV-A SEE PROVISO TO RULE 8(6)

PUBLIC NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTY/IES ON 27.09.2025

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act. 2002 read with proviso to Rule 8 (6) of the Security Interest

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s) and Guarantor (s) that the below described Immovable Property Mortgaged/Charged to the Secured Creditor, the Physical Possession of been taken by the Authorised Officer of Central Bank of India (Secured Creditor), will be sold on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" Basis on 27.09.2025 through online portal https://BAANKNET.com for recovery of amount due to secured creditor bank. The Reserve Price & EMD and other details are in below table. For Detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided n secured creditor's web site www.centralbankofindia.co.in.

	DESCRIPTION OF IMMOVABLE PROPERTIES/IES							
Branch	Name of Borrower & Guarantor	Amount of Demand & Date	Description of Immovable Properties	Date & Type of Possession	Reserve Price EMD Bid Increment Amt	Contact Number of Branch Manager		
Maskasath	M/s. Shirin Hightech Barbed Wire Industries Prop. Shirin Sikandar Pathan.	Rs. 9339512.08/- As on Date 30/11/2023 and intereset and other charges from 01/12/2023	Land and Building:- All that piece and parcel of Land bearing Plot no.A-16 and A-17 in Nagbhid Mini Industrial Area within the village limit of Navkhala and outside the limit of Nagbhid Municipal Corporation, Taluka and Registration Sub-District-Nagbhid and Registration District Chandrapur containing by plot admeasurements 1600.00 Sq.Mtrs' together with constructing built up area 474.84 Sq.Mtrs.(FSI 0.29) thereon or thereabouts as per Occupancy Certificate issued by Deputy Engineer and SPA, MIDC, Sub-Division, Chandrapur vide its Letter no. MIDC/SPA/A-01335 of 2021, Dated 01/01/2021 or thereabout and bounded as follows that is to say:- BOUNDED BY: On the East: 25.00 Mtrs Road/W; On the West: 25.00 Mtrs Road/W; On the North: 25.00 Mtrs Road/W; On the South: Plot no.A-15 & A-18.	05/09/2024 (Physical Possession)	Land and Building Rs. 68,00,000/- Rs. 6,80,000/- Rs. 50,000/-	(Branch Manager) Mobile No. 7262079444		
			Plant and Machinery 1. Electronic Weighing scale approx. 250.kg capacity-1, 2. Chain link machines with stand without motor 3. Barbed wire making machines with stand without motor-12, 4. Automatic Wire nail making machines size approx. 2 to 6 inch with stand without motor-2, 5. Automatic Wire nail making machines - size approx. 2 to 3 inch with stand without motor-5, 6. Bench Grinder-1, 7. Polishing Drum without motor-1, 8. Water pump and pipelines- Set, 9. Cooler-1, 10. Motor cycle-bearing		Plant and Machinery Rs. 32,00,000/- Rs. 3,20,000/- Rs. 20,000/-			

REgn. NO: MH31 ED-7876 Yamaha make (registration dtls not available) Condition is reasonably fair -1. Date & time of Inspection: 23/09/2025 between 12.00 pm to 4.00 p.m

Date & time of E-Auction: 27/09/2025 between 12.00 pm to 4.00 p.m. (with auto extension of 10 minutes)

1. Details of Encumbrances over the property as known the Bank: Not Known

2. For participating in the e-auction sale, the intending bidders should register their details with the service provider https://BAANKNET.com well in advance and shall get user ID and password. Intending bidders advise to change only the password. Bidders may visit https://BAANKNET.com for educational videos. For detailed terms & conditions of sale, please refer to the link provided bank's website: www.centralbankofindia.co.in 3. Bidder will be register on website: https://BAANKNET.com and upload KYC documents and after verification of KYC documents by the service provider. EMD to be deposited in Global EMD wallet through NEFT (afte generation of Challan from: https://BAANKNET.com

4. For the further details contact Central Bank of India, Authorized Officer, Mob No. 7262079444

5. For inspection of the properties kindly contact to branch manager. 6. The Terms and conditions shall be strictly as per the provisions of the security interest Rules (Enforcement) Rules. 2002.

STATUTORY 15 DAYS SALE NOTICES UNDER RULE 8(6) OF THE SARFAESI ACT, 2002

Borrowers/Guarantors/Mortgagers are hereby notified for sale of immovable secured assets towards realization of outstanding dues of secured creditors. Date: 04/09/2025 Sd/- Authorized Officer Place: Nagpur Central Bank of India

SYMBOLIC POSSESSION NOTICE

Branch Office: ICICI Bank Ltd Office Number 201-B, 2nd Floor, Road No. 1 PICICI Bank Plot No-B3, WIFI IT Park, Wagle Industrial Estate, Thane (West)- 400604

The Authorised ICICI Bank Officer under the Securitisation, Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of the powers conferred under section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued Demand Notices to the borrower(s) mentioned below, to repay the amount mentioned in the Notice within 60 days from the date of receipt of the said Notice. Having failed to repay the amount, the Notice is issued to the borrower and the public in general that the undersigned has taken symbolic possession of the property described below, by exercising powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules on the belowmentioned dates. The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with

Sr. No.	Name of the Borrower(s)/ Loan Account Number	Description of Property/ Date of Symbolic Possession	Date of Demand Notice/ Amount in Demand Notice (Rs)	Name of Branch
	Gaurav Vijaykumar Mundhada Son of Late Mr. Vijaykumar Ramchandraji Mundhada/ Khushbu Amit Wasemal Daughter of Late Mr. Vijaykumar Ramchandraji Mundhada/ Pramila Vijaykumar Mundhada Wife of Late Mr. Vijaykumar Ramchandraji Mundhada/ Vidisha Gaurav Mundhada Wife of Mr. Gaurav Vijaykumar Mundhada Vife of Mr. Gaurav Vijaykumar Mundhada - 042805501800		May 13, 2025 Rs. 51,38,383.00/-	Amravati

the property. Any dealings with the property will be subject to charges of ICICI Bank Limited.

The above-mentioned borrowers(s)/guarantors(s) is/are hereby issued a 30 day Notice to repay the amount, else the mortgaged properties will be sold after 30 days from the date of publishing this Notice, as per the provisions under Rules 8 and 9 of Security Interest (Enforcement) Rules 2002. Date: September 04, 2025 Sincerely Authorised Officer Place: Amravati For ICICI Bank Ltd.

Aadhar Housing Finance Ltd.

Corporate Office: Unit No. 802, Natraj Rustomjee, Western Express Highway and M.V. Road, Andheri (East), Mumbai – 400069

Yavatmal Branch: 1st Floor, Megatiya Layout, Plot no.39, Nazul Sheet No.17, Bhukhand No.90/2, Arni Naka, Yavatmal 445001. (M.H.)

Nagpur Branch: House No.42/U3, Plot No-11, Saraf Bhavan, Hudkeshwar Road, CTS No-93, Mouza-Dhantoli, Nr Yashwant Stadium, Dist Nagpur-440012 (M.H.) Akola Branch: House No.1450, Filled Survey No.10/2, Plot No.44, (Western part), Kale Sankul, Ward No.D-8, Near Emerald

School, Ring Road, Keshav Nagar, Akola-444004, Maharashtra

Nagpur-Suyog Nagar Branch: Block-B,2nd Floor, Vishnu Narayan Heights,Above Punjab National Bank, Suyog Nagar, Nagpur-440015, (M.H.) Yavatmal Branch : 1st Floor, Megatiya Layout ,Plot no.39, Nazul Sheet No.17, Bhukhand No.90/2, Arni Naka, Yavatmal-

145001, (MH.) Pusad Branch: 201,2nd Floor, Plot No.51, Sai Govinda Complex, Vasant Naik Square, Pusad, Yavatmal District-445204- MH

Washim Branch: Shop No. DFF-25, Wing D, on First Floor, Survey No, 324/325, Patni Commercial Complex, Risod Road, Washim-444505, (M.H.)

Buldhana Branch : Plot No.13,Hall No.2, 2nd Floor, DSD Laxmi Arcade, Above ARD Super Shop, Near Society Petrol Pump, Chikhali Road, Buldhana-443001 (M.H.)

DEMAND NOTICE

UNDER SECTION 13(2) OF THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002 READ WITH RULE 3 (1) OF THE SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002. The undersigned is the Authorised Officer of Aadhar Housing Finance Ltd.(AHFL) under Securitisation And Reconstruction of

Financial Assets And Enforcement of Security Interest (Enforcement) Rules, 2002, the Authorised Officer has issued. 13(12) of the said Act read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, the Authorised Officer has issued. Demand Notices under section 13(2) of the said Act, calling upon the following Borrower(s) (the "said Borrower(s)"), to repay the amounts mentioned in the respective Demand Notice(s) issued to them that are also given below. In connection with above, Notice is hereby given, once again, to the said Borrower(s) to pay to AHFL, within 60 days from the publication of this Notice, the amounts indicated herein below, together with further interest as detailed in the said Demand Notice(s), from the date(s) mentioned below till the date of payment and/or realization, payable under the loan agreement read with other documents/writings, if any, executed by the said Borrower(s). As security for due repayment of the loan, the following assets have been mortgaged to AHFL by the said Borrower(s) respectively.						
S. Name of the Borrower / Demand Notice Description of secured assets (immovable property)						
1	(Loan Code No. 14010000032 / Yavatmal Branch) Late. Vilasrav Punaji Gawande (Represented Through The Legal Heir) (Borrower) Nirmala Vilasrao Gawande (Co-Borrower)	04-08-2025 ₹ 5,98,322/-	All that piece and parcel of the property bearing, Old Survey No. 51/1 Gat No. 140/2 Plot No. 68 B Total Area 131.25 Sq. Meter Situated At Bodhegaon Tal. Darwha Dist. Yavatmal. (M.H.) Boundaries : East -Plot No 68 A, West - Plot No 69 A, North - Plot No 57 B, South - Lay out Road			
2	(Loan Code No. 07510000338 / Nagpur Branch) Rajkumar Madhukar Yerkar (Borrower) Madhukar Shriram Yerakar & Nirmala Madhukar Yerkar (Co-Borrower)	11-08-2025 ₹ 6,59,762/-	All That Piece And Parcel of The Land Bearing Gaothan Hosue No. 402 Construction Area 595 Sq. Fts. (+) Open Land Area 306 Nq. Fts. (+) Open Land 350 Sq. Fts. (Total Land Area 1251 Sq. Fts. I.E. 116.220 Sq. Mtrs.) of Mouza Kardi Which Is Situated At Near Z.P School, Sakoli Road, Kardi, Within The Limits of Grampanchayat Kardi in Tahasil Mohadi And Dist. Bhandara, Maharashtra – 441912. Boundaries: East -GP Road And Plot of Hotaram Kawale, West - H/o Dalpat Hinge, North - H/o Shivaji Ilame, South - H/o Bhagwat Bante			
3	(Loan Code No. 08200000229 / Akola Branch) Sk Hamid Sk Majid (Borrower) Anisa Bi Shaikh Hamid (Co-Borrower)	22-08-2025 ₹ 3,48,896/-	All That Part And Parcel of The Field Serve No.108 Layout Plot No.34-B Mouze- Gaulkhed Total Admeasuring 112.50 Sq.Mt. 1210.50 Sq.Ft. Within Limits of Tq.Shegaon Dist.Buldhana -444203. Boundaries : East - Plot No.35-A, West - Plot No.34-A, North - Gut No.102, South - 12Mt.Road			
4	(Loan Code No. 37310000071 / Nagpur-Suyog Nagar Branch) Kalpana Pramod Thakre (Borrower) Pramod Tulsiram Thakre (Co-Borrower)	22-08-2025 ₹ 14,55,378/-	All That Piece And Parcel of The Land Bearing Grampanchayat House No.328 Out (Old) And New House No. 2 Admeasuring About 4000 Sq. Fts. of Gat/Khasra No. 332 Area 0.07 Hr Along With Constructed Structure On Land, Situated At Mauza- Silli, Near Sonamata Mandir, Taluka-Bhandara, District-Bhandara, Pincode-441924, Boundaries : East - Own Farm Land, West - Borgaon Main Road, North - Sonamata Mandir, South - Farm Land of Suresh Barai			
5	(Loan Code No. 14010000213 / Yavatmal Branch) Shahrukh Salim Dunge (Borrower) Salimbhai Gannibhai Dunge & Saida Salim Dunge (Co-Borrower)	22-08-2025 ₹ 11,90,417/-	All That Piece & Parcel of Property No. 409 Admeasuring 1540 Sq. Ft., Along With Construction Thereon, Mouza - Mahagaon Kasba, Situated At Ward No. 04, Near Gulshane Raza Masjid, Near Patwe Shop, Within Limits of Gram Panchayat Mahagaon Kasba, Tal. Darwha Dist. Yavatmal, Maharashtra - 445110 Boundaries : East - Road, West - Galli & House of Mr. Ganesh Korad, North - Property of Mr. Raju Dunge, South - Property of Mr. Mubarak Dunge			
6	(Loan Code No. 33910000113 / PUSAD Branch) Vishvnath Pratap Tulccha Singh (Borrower) Bhagwan Tulchh Singh (Co-Borrower)	22-08-2025 ₹ 19,13,869/-	All That Piece And Parcel of Survey No. 41/2 Plot No. 53/26 Area Admeasuring 58.58 Sq. Meters Along With Construction Thereon Situated At Karanja Tal. Karanja Dist. Washim 444105. Boundaries : East -Colony Road, West - Plot No. 53/32 After Subdivision, North - Plot No. 53/25 After, Subdivision, South - Plot No. 53/27 After Subdivision			
7	(Loan Code No. 08210000444 / Akola Branch) Kishor Prabhakar Wankhade (Borrower) Rupali Kishor Wankhade (Co-Borrower)	22-08-2025 ₹ 3,62,289/-	All The Pieces, Part And Parcel of Property Bearing At -Ural, Grampanchayat - Ural, House No. 363, Tq. Balapur, Dist. Akola. Total Arca Is 550 Sq. Ft. & Thus Construction Made Thereon Admeasuring 288 Sq. Ft. Situated At Village- Ural, Grampanchayat House No363, Tq. Balapur, Dist. Akola - 444311. Boundaries : East -Sudhakar Madhukar Wankhade,, West - Dashrath Wankhadc, North - Road, South - Bhaskar Shivram Wankhade.			
8	(Loan Code No. 37310000175 / Nagpur-Suyog Nagar Branch) Gajanan Manikrao Buradkar (Borrower) Premila Gajanan Buradkar	22-08-2025 ₹ 27,04,585/-	All That Piece And Parcel of Land Bearing House No. 32(Old) & 39(New) Having Total Admeasuring About 862.6 Sq. Ft., (I.E., 80.1381 Sq. Mtrs.,) Situated in Ward No. 76 of Mouza- Hudkeshwar (Bu), Within The Limits of Nagpur Municipal Council In Tahsil Nagpur Bural And District Nagpur 440034. Boundaries : East -			

Nagpur Rural And District Nagpur - 440034. Boundaries : East Premila Gajanan Buradkar (Co-Borrower) Road, West - Open Yard of House of Shri, Shamrao Dehenkar, North House of Shri. Nathu Waghmare., South - Road & House of Shri. Rambhau Narnavare & Shri, Govindrao, Dehenkar All That Piece And Parcel of The Land Bearing Gaothan House No. (Loan Code No. 07510000609 Nagpur Branch) 502 Built Up Area 48.99 Sq. Mtrs. And Open Land Area 23.02 Sq. Mtrs. Total Land Area 72 Sq. Mtrs. of Mouza Veltur, Situated At Ward Pankaj Pandurang Thuturka 22-08-2025 No. 4, Near Weltu Police Station, Adegaon Road, Which is Within The (Borrower) ₹ 4.65.935/ Purna Pandurang Thuturkar Limits of The Grampanchavat Veltur in Tahasil Kuhi And District Nagpur, Maharashtra-441210.. Boundaries: East -House of Meera (Co-Borrower) Thuturkar, West - House of Vimal Sahare, North - Road, South - Road (Loan Code No. 40610000066) All That Piece And Parcel of The House Bearing No. 1186 Nazul Sheet Washim Branch) No. 09 CTS No. 15/1/2 Admeasuring Length 50 Ft. And Width 25 Ft. Total 1250 Sq. Ft. Along With Construction Thereon Situated At Naik Rekha Rohidas Jijore 22-08-2025 Nagar Digras Road Mauza Manora, Tg. Manora Dist. Washim (borrower) ₹ 9,39,404/-444404. Boundaries : East -Nalla / Service Lane, West - Road, North Sardar Vishnu Mahindre Property of Shankar Rayke, South - Property of Shankar Jadhav (Guarantor) (Loan Code No. 08210000655 All And Peace & Parcel of Mouze-Shelad Property No. 1842 House Akola Branch) No.1842 Total Admeasuring 726 Sq.Ft. With Construction, Situtated

22-08-2025 At Near Urdu School, Fatima Colony, Kasarkhed Balapur Road, Khizar Ahmedkhan Ameenkhar Within The Limits of Gat Gram Panchayat Shelad Tq.Balapur Dis-T. ₹ 9,38,113/-(Borrower) Akola, Maharashtra - 444001. Boundaries: East-Property of Shaikh Sabiha Anjum Amin Khan Razik, West - Road, North - Road, South - Property of Ayyaz Khan Co-Borrower) (Loan Code No. 37110000218) All The Piece And Parcel of Survey No. 61 Plot No. 11 Total

Admeasuring 152.50 Sq. Mtrs. Out of Which 99.125 Sq. Mtrs. Buldhana Branch) 22-08-2025 Kundan Shyam Sabale Northern Portion Known As Plot No. 11A Situated At Khamgaon, Tg. 10,32,599/-Khamgaon Dist. Buldana - 444303. Boundaries: East -Layout Plot (Borrower) Sangita Shyam Sabale West - Road, North - Plot No. 10, South - Remaining Portion of Plot No. 11 Known As Plot No. 11 B (Co-borrower)

All That Piece And Parcel of The Land Bearing House No. 5258 (Loan Code No. 07510000934 Nagpur Branch) Admeasuring About 1000 Sq. Fts. (92.903 Sq Mtrs) Having Buildup 22-08-2025 Monti Vishnuji Padole Area 400 Sq. Ft. (37.16 Sq. Mtrs.) of Mouza-Wanadongari, Ward No. 14.66.801/ 5. Situated At Near Zenda Square, Rajiv Nagar, Which is Within The (borrower) Limits of Nagar Parishad Wanadongari, Hingna, Nagpur in Tahasil Asha Vishnuii Padole & Hingna And Dist. Nagpur, Maharashtra - 441110. Boundaries: East Goldi Padole (Co-borrower) Road, West - H/o Prabhu Das, North - Road, South - Issasani Road

without the prior written consent of AHFL. Any person who contravenes or abets contravention of the provisions of the said Act or Rules made there under, shall be liable for imprisonment and/or penalty as provided under the Act. Place: Maharashtra Sd/- Authorised Officer Date: 04.09.2025

If the said Borrowers shall fo AHFL as aforesaid, AHFL shall proceed against the above secured assets under Section 13(4) of

For : Aadhar Housing Finance Limited

the Act and the applicable Rules, entirely at the risks of the said Borrowers as to the costs and consequences. The said Borrowers are prohibited under the Act from transferring the aforesaid assets, whether by way of sale, lease or otherwise

NAGPUR

easy

इझी होम फायनान्स लिमिटेड

नोदणीकृत कार्यालय: 302, 3ग मजला, सॅवॉय चेंबर्स, दत्तात्रय रोड आणि व्ही. पी. रोड (एक्सटीएन) सांताकृत गशिम, मुंबई - 400054, सीआवपन: वृ74999्मम्प्य2017पीएलसी297819 | विवसाइट: www.easyhfc.com इंमेल: contact@easyhomefinance.in | टोल फ्री: 1800 22 3279 | टेलि.: +91 22 3550 3442 | टेलि.: +91 22 3521 0487 सिक्युरिटायजेशन ॲण्ड स्किन्द्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स ॲण्ड इन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट,2002 (सरफेसी कायदा

च्या कलम 13(2) अंतर्गत सुचना खाली नमूद केलेल्या कर्जदार्शनी/जर्मानदार्गनी इझी होम फायनान्स लिमिटेड यांच्याक्कोर चेतलेल्या कर्जाच्या वाबतीत, जे खाली नमूद केलेल्या तारखांना खाल नमूद केलेल्या थकबाकीसह एनपीए झाले आहेत. आमी आधीच खाली नमूद केल्याप्रमाणे सविस्तर मागणी सूचना, सिक्युरिटी इंटेस्ट अंकट 2002 च्य सिक्युरिटायजेशन अंण्ड रिकन्स्ट्वशन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स ॲण्ड इम्फोसेमेंट ऑफ सिक्युरिटी इंटेस्ट ॲक्ट,2002 च्या कलाम 13(2) अंतर्गत रॉजस्टर्ड पोस्टद्वोर तुमच्याकडे असलेली पोचपावती, जी तुम्हाला परत न मिळालेली/पोचपावती न मिळालेली परत केली आहे, ती जांगे केली आहे. जर तुम्हें 6.0 दियांच्या आत खाली नमूद केलेली रकम भरती नाले तर निर्देशन कायदाच्या कलाम 13.4.) वानुसार तुमच्यांचेकी एकाच्या मालकीच्या सिख्युरिय ताब्यात घेण्याचा आमर खाली नमूद केलेली रकम भरती नाले तर निर्देशन कायदाच्या कलाम 13.4.) वानुसार तुमच्यांचेकी एकाच्या मालकीच्या सिख्युरिय ताब्यात घेण्याचा आमचा हेतू आन्त्री दर्शीवला आहे. जर तुम्ही वर नमूद केल्याप्रमाणे जवाबदार्थ पार पाडली नाले तर बैक,खुरीक्षत धनको सरोकसी कायदाच कलम 13(4) यानसार दिलेल्या कोणत्याही अधिकाराचा वापर करू शकतो आणि सरफेसी कायद्वानसार आवश्यकतेनसार उलेक्टॉनिकली किंवा अन्यथ ताबा सूचना लिलाव सूचना प्रकाशित करताना, बँक/सुरीक्षत धनको तुमचा फोटो देखील प्रकाशित करू शकतो. तपशील खालीलप्रमाणे आहेतः

- 1				~	
ſ	अ.	शाखा/कर्ज	कर्जदार/सह-कर्जदार/जामीनदारांचे	मागणी सूचना तारीख	सुरक्षित मालमत्तेची माहिती:
ı	क्र.	खाते क्र.	नाव आणि एनपीएची तारीख	थकवाकी रक्कम	
ı	1	अकोला	1. श्री राजू हरिभू येनकर (अर्जदार)	मागणी सूचना तारीख	मालमत्तेचा पत्ता असलेला मालमत्तेचा तो सर्व भाग आणि पार्सर
1		एचएल000	2. श्रीमती रुपाली राजू येनकर	13 ऑगस्ट 2025	मालमत्तेचा पत्ता - ए. एन क्र 115, तळमजला, एनए, एन
1		17312	(सह-अर्जदार)	थकबाकी	भिरड वाडी, 21/ भाग, अकोला, राजूबाबा आर्क जवळ, अकोल
1			3. श्रीमती वत्सलाबाई हरिभाऊ	रु. 3,74,657/−	अकोला, महाराष्ट्र, भारत, 444002.
1			येनकर (सह-अर्जदार)		चतुःसीमाचे वर्णनः विक्री करारानुसारः पूर्वः एएन क्र114
1			एनपीए: ऑगस्ट ०६, २०२५		पश्चिमः एएन क्र116, उत्तरः सर्विहस लेन, दक्षिणः 9.0 मीटर रस
1					साईटनुसारः पूर्वः एएन क्रमांक-114, पश्चिमः एएन क्रमांव
ı					116, उत्तरः एएन क्रमांक-116, दक्षिणः 9.0 मीटर रस्ता.

वर उक्लेख केलेल्या कर्जदरांना/जामीनदारांना सब्ब टेण्यात येतो की (1) अधिक आणि संपर्ण तपशीलांसाठी मळ सचना निम्नस्वाक्षरीकार यांच्याकडन घ्यांव आणि (2) सर्फेसी कावदा अंतर्गत पुढील कारवाई टाळण्यासाठी वर उळेळा केलेल्या सूचनेच्या तारखेपासून 60 दिवसांच्या आत उर्वरित काम व्याव खर्च इत्यादी भगवेत दिनांकः 04.09.2025 | ठिकाणः अकोला. महाराष्ट्र सही/-, अधिकृत अधिकारी, इझी होम फायनान्स लिमिटेड

आधार हाऊसिंग फायनान्स लि.

अ.) कर्जदार / सह-कर्जदार आणि | मागणी सूचना दिनांक

विश्वनाथ प्रताप तुल्च्या सिंग Rs. 19,13,869/-

22-08-2025

भगवान तल्च्ह सिंग (सह-कर्जदार

कंदन श्याम साबळे (कर्जदार)

13 (कर्ज कोड क्र. 07510000934/

मोंटी विष्णुजी पडोळे (कर्जदार)

आशा विष्णूजी पाडोळे आणि गोर्ल्ड

नागपुर शाखा)

स्थान: महाराष्ट

पडोळे (सह-कर्जदार)

संगीता श्याम साबळे (सह-कर्जदार

अकोला शाखा)

(कर्ज कोड क्र. 08210000444,

आणि ग्रकम

जामीनटागचे नाव

कॉर्पोरेट कार्यालय: युनिट क्र. 802, नटराज रुस्तमजी, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि एम.व्ही. रोड. अंधेरी (पूर्व), मुंबई - 400069

यवतमाळ शाखाः पहिला मजला, मेगातिया लेआउट, प्लॉट क्र. 39, नझुल शीट क्र. 17, भूखंड क्र. 90/2, आणीं नाका, यवतमाळ - 445001, मह **नागपूर शाखाः** घर क्र. 42/यू3, प्लॉट क्र. 11, सराफ भवन, हुंडकेश्वर रोड, सीटीएस क्र. 93, मौजा धंतोली, यशवंत स्टेडीयम जवळ जि. नागपुर - 440012.

अकोला शाखाः घर क्र. 1450, भरलेले सर्वे क्र. 10/2, प्लॉट क्र. 44, (पश्चिम भाग), काळे संकुल, वॉर्ड क्र. डी-8, एमराल शाळेजवळ, रिंग रोड, केशव नगर, अकोला - 444004, महाराष्ट्र

नागपूर-सुयोग नगर शाखाः ब्लॉक-बी, दुसरा मजला, विष्णू नारायण हाईट्स, पंजाब नॅशनल बँकेच्या वर, सुयोग नगर, नागपूर-440015 (महा) यवतमाळ शाखाः पहिला मजला, मेगातिया लेआउट, प्लॉट क्र. 39, नज्जुल शीट क्र. 17, भूखंड क्र. 90/2, आर्णी नाका, यवतमाळ 445001, महा.

पुसद शाखाः 201, दुसरा मजला, प्लॉट क्र. 51, साई गोविंदा कॉम्प्लेक्स, वसंत नाईक चौक, पुसद, यवतमाळ जिल्हा - 445204-महा **वाशीम शाखाः** दुकान क्र. डीएफएफ-25, विंग डी, पहिला मजला, सर्वे क्र. 324/325, पटनी कमर्शियल कॉम्प्लेक्स, रिसोड शेड, वाशीम 444505 (महा)

बुलढाणा शाखा: प्लॉट क्र. 13, हॉल क्र. 2, दुसरा मजला, डीएसडी लक्ष्मी आर्केड, एआरडी सुपर शॉप च्या वर, सोसायटी पेट्रोल पंपजवळ, चिखली रोड, बुलढाणा - 443001 (महा)

मागणी सूचना

सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) रुल्स, 2002 मधील नियम 3(1) सह वाचण्यात येणारया सिक्युरीटायझेशन अँड रिकन्स्टक्शन ऑफ फायनॅन्शिअल ॲसेट्स अँड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 च्या अनुच्छेद 13(2) अंतर्गत

निम्नस्वाक्षरीकार हे सिक्यरीटायझेशन अँड स्किन्स्टक्शन ऑफ फायनॅन्शिअल ॲसेटस अँड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. 2002 (सदर अधिनियम) अंतर्गत आधार हाउसिंग फायनान्स लिमिटेड (एएचएफएल) चे प्राधिकृत अधिकारी आहेत. सिक्युरिटी इंटेस्ट (एनफोर्समेंट) रुल्स. 2002 मधील नियम 3 सह वाचण्यात येणारया सदर अधिनियमातील अनुच्छेद 13(12) अंतर्गत बहाल करण्यात आलेल्या अधिकारांच वापर करीत प्राधिकत अधिकारयांनी सदर अधिनियमातील अनच्छेद 13(2) अंतर्गत मागणी सचना पाठविल्या होत्या ज्यांत पढील कर्जदारांना (''सदर कर्जदार'') त्यांना पाठविण्यात आलेल्या आणि खाली देण्यात आलेल्या मागणी सचनेत नमद रकमांचा भरणा करण्याचे आवाहन करण्या आले होते. वरीलच्या संदर्भात सदर कर्जदारांना एएचएफएल कड़न पुन्हा एकदा सुचित करण्यात येते की त्यांनी सदर सुचना प्रकाशित होण्याच्य दिनांकापासन 60 दिवसांचे आत सदर कर्जदारांनी निष्पादित केलेल्या इतर दस्तावेज/लेखांसह वाचण्यात येणारया कर्ज करागंतर्गत देय असलेल्य खाली नमुद दिनांकापासुन ते भरणा व/वा वसुलीच्या दिनांकापर्यंतच्या सदर मागणी सुचनेत तपशिलात देण्यात आलेल्या पुढील व्याजासह भरण करावा. कर्जाच्या परतफेडीची हमी म्हणून सदर कर्जदारांनी एएचएफएल यांचेकडे पुढील मत्ता तारण म्हणून ठेवलेल्या आहेत

अनामत मत्तेचे वर्णन (अचल मालमत्ता)

चतुःसीमाः पूर्वेस - कॉलनी रस्ता, पश्चिमेस - प्लॉट क्र. 53/32 उप

विभागणीनंतर, उत्तरेस - प्लॉट क्र. 53/25 उप विभागणीनंतर, दक्षिणेस

. उरल, ग्रामपंचायत उरल, घर क्र. 363, ता. बाळापूर, जि. अकोला, एकूण

क्षेत्रफळ सुमारे 550 चौ.फू. आणि तेथील सुमारे 288 चौ.फू. बांधकाम, उस्ल

प्लॉट क्र. 53/27 उप विभागणीनंतर

għ.	जामानदाराच नाव	आणि रक्कम	
1	(कर्ज कोड क्र. 14010000032/		जुना सर्वे क्र. 51/1, गट क्र. 140/2, प्लॉट क्र. 68बी, एकूण क्षेत्रफळ
	यवतमाळ शाखा)	04-08-2025	131.25 चौ.मी., बोढेगाव, ता. दारव्हा, जि. यवतमाळ (महा).
	दिवंगत विलासराव पुनाजी गावंडे	Rs. 5,98,322/-	चतुःसीमाः पूर्वेस इ प्लॉट क्र. 68 ए, पश्चिमेस इ प्लॉट क्र. 69 ए, उत्तरेस
	(द्वारे त्यांचे कायदेशीर वारस)	_	इ. प्लॉट क्र. 57 बी. दक्षिणेस - लेऑउट रस्ता.
	(कर्जदार)		, , , , , , , , , , , , , , , , , , , ,
	निर्मला विलासराव गावंडे		
	(सह-कर्जदार)		
2	(कर्ज कोड क्र. 07510000338/		गावटाण घर क्र. 402, बांधकाम क्षेत्रफळ 595 चौ.फू. (+) सुमारे 306
-	नागपुर शाखा)	11-08-2025	चौ.फू. मोकळी जमीन (+) सुमारे 350 चौ.फू. मोकळी जमीन (जिमनीचे
	राजकुमार मधुकर येखार (कर्जदार)	Rs. 6,59,762/-	एकुण क्षेत्रफळ 1251 चौ.फू. म्हणजे 116.220 चौ.मी.), मौजा करडी,
	मधुकर श्रीराम येरकर आणि निर्मला	123 0,05,702	जि.प. शाळेजवळ, साकोली रोड, करडी, ग्रामपंचायत करडी च्या हद्दीत,
	मधुकर येरकर (सह-कर्जदार)		तहसील मोहाडी व जि. भंडाग, महागष्ट्र - 441912.
			चतुःसीमाः पूर्वेस - ग्रामपंचायत स्ता आणि होताराम कावळे यांचा प्लॉट,
			पश्चिमेस - दलपत हिंगे यांचे घर, उत्तरेस - शिवाजी इलमे यांचे घर, दक्षिणेस-
			भागवत बांते यांचे घर.
3	(कर्ज कोड क्र. 08200000229/		शेत सर्वे क्र. 108, लेआउत प्लॉट क्र. 34-बी, मौजे गौळखेड, एकूण
	अकोला शाखा)	22-08-2025	क्षेत्रफळ सुमारे 112.50 चौ.मी. 1210.50 चौ.फू., तह. शेगाव च्या हद्दीत,
	शे हमीद शे माजीद (कर्जदार)	Rs. 3,48,896/-	जি. बुलढाणा - 444203.
	अनिसा बी शेख हमीद		चतुःसीमाः पूर्वेस - प्लॉट क्र. 35-ए, पश्चिमेस इ प्लॉट क्र. 34-ए, उत्तरेस
	(सह-कर्जदार)		- गट क्र. 102, दक्षिणेस - 12 मी. रस्ता.
4	(कर्ज कोड क्र. 37310000071/		ग्रामपंचायत घर क्र. 328 (जुना) आणि नवा घर क्र. 2, क्षेत्रफळ सुमारे
	नागपूर-सुयोग नगर शाखा)	22-08-2025	4000 चौ.फू., गट/खसरा क्र. 332, क्षेत्रफळ 0.07 हे आर, सोबत
	कल्पना प्रमोद ठाकरे (कर्जदार)	Rs. 14,55,378/-	जिमनीवरील बांधकाम संरचना, मौजा सिल्ली, सोनामाता मंदिराजवळ, तालुका
	प्रमोद तुलसीराम ठाकरे		भंडारा, जिल्हा भंडारा, पिनकोड - 441924.
	(सह-कर्जदार)		चतुःसीमाः पूर्वेस - स्वतःची शेतजमीन, पश्चिमेस - बोरगाव मेन रोड, उत्तरेस-
			सोनामाता मंदिर, दक्षिणेस - सुरेश बार्ड् यांची शेतजमीन.
5	(कर्ज कोड क्र. 14010000213/		मालमत्ता क्र. 409, क्षेत्रफळ सुमारे 1540 चौ.फू., सोबत तेथील बांधकाम,
	यवतमाळ शाखा)	_22-08-2025	मौजा महागाव कसबा, वॉर्ड क्र. 04, गुलशने रह्मा मस्जिदजवळ, पटवे यांच्या
	शाहरुख सलीम डुंगे (कर्जदार)	Rs. 11,90,417/-	दुकानाजवळ, ग्राम पंचायत महागाव कसबा च्या हद्दीत, ता. दाख्हा, जि.
	सलीमभाई गन्नीभाई डूंगे आणि सईदा		यवतमाळ, महाराष्ट्र - 445110.
	सलीम डुंगे (सह-कर्जदार)		चतुःसीमा; पूर्वेस - स्ता, पश्चिमेस - गल्ली आणि श्री गणेश कोराड यांचे घर,
	~		उत्तरेंस - श्री राजू डूंगे यांची मालमत्ता, दक्षिणेस - श्री मुबारक डूंगे यांची
			मालमत्ता.
6	(कर्ज कोड क्र. 33910000113/		सर्वे क्र. 41/2, प्लॉट क्र. 53/26, क्षेत्रफळ सुमारे 58.58 चौ.मी., सोबत
	पुसद शाखा)	22-08-2025	तेथील बांधकाम, कारंजा, ता. कारंजा, जि. वाशीम - 444105.
		- 10.10.010.	1 6 20 40 65 4

	OTTACII KIIGII)	22-00-2023	1371 GAIL 220 41.47. OIL CHILL GAIL 200 41.47. 414471, OK.
	किशोर प्रभाकर वानखडे (कर्जदार)	Rs. 3,62,289/-	गाव, ग्रामपंचायत घर क्र. 363, ता. बाळापूर, जि. अकोला - 444311.
	रुपाली किशोर वानखडे		चतुःसीमाः पूर्वेस - सुधाकर मधुकर वानखडे, पश्चिमेस - दशरथ वानखडे,
	(सह-कर्जदार)		उत्तरेस - रस्ता, दक्षिणेस - भास्कर शिवराम वानखडे.
3	(कर्ज कोड क्र. 37310000175/		घर क्र. 32 (जुना) आणि 39 (नवा), एकूण क्षेत्रफळ सुमारे 862.6
	नागपूर - सुयोग नगर शाखा)	22-08-2025	चौ.फू. (म्हणजे 80.1381 चौ.मी.), वॉर्ड क्र. 76, मौजा हुडकेश्वर (बु),
		Rs. 27,04,585/-	नागपूर नगर परिषदेच्या हद्दीत, तहसील नागपूर ग्रामीण आणि जिल्हा नागपूर -
	(कर्जदार)		440034.
	प्रेमिला गजानन बुरडकर		चतुःसीमाः पूर्वेस - रस्ता, पश्चिमेस - श्री शामगव डेहनकर यांच्या घराचे
	(सह-कर्जदार)		मोकळे अंगण, उत्तरेस - श्री नत्थू वाघमारे यांचे घर, दक्षिणेस - रस्ता आणि
			श्री रामभाऊ नारनवरे आणि श्री गोविंदराव डेहनकर यांचे घर.
)	(कर्ज कोड क्र. 07510000609/		गावटाण घर क्र. 502, बिल्ट-अप क्षेत्रफळ 48.99 चौ.मी. आणि मोकळी
	नागपूर शाखा)	22-08-2025	जमीन सुमारे 23.02 चौ.मी., जिमनीचे एकूण क्षेत्रफळ 72 चौ.मी., मौजा
	पंकज पांडुरंग थुतूरकर (कर्जदार)	Rs. 4,65,935/-	वेलतूर, वॉर्ड क्र. 4, वेलतूर पोलीस स्टेशनजवळ, अडेगाव रोड, ग्रामपंचायत
	पूर्णा पांडुरंग थूतूरकर (सह-कर्जदार)	, ,	वेलतूर च्या हद्दीत, तहसील कुही आणि जिल्हा नागपूर, महाराष्ट्र - 441210.
			चतुःसीमाः पूर्वेस - मीरा थुतूरकर यांचे घर, पश्चिमेस - विमल सहारे यांचे घर,
			उत्तरेस - रस्ता, दक्षिणेस - रस्ता.
0	(कर्ज कोड क्र. 40610000066/		घर क्र. 1186, नझुल शीट क्र. 09, सीटीएस क्र. 15/1/2, लांबी 50 फूट
	वाशीम शाखा)	22-08-2025	आणि रुंदी 25 फूट, एकूण 1250 चौ.फू. सोबत तेथील बांधकाम, नाईक
	रेखा रोहिदास जिजोरे (कर्जदार)	Rs. 9,39,404/-	नगर, दिग्रस रोड, मौजा मानोरा, ता. मानोरा, जि. वाशीम - 444004.
	सरदार विष्णू महिंद्रे (जामीनदार)		चतुःसीमाः पूर्वेस - नाला/सेवा गल्ली, पश्चिमेस - रस्ता, उत्तरेस - शंकर रायके
			यांची मालमत्ता, दक्षिणेस - शंकर जाधव यांची मालमत्ता.
1	(कर्ज कोड क्र. 08210000655/		मौजा शेलाड, मालमत्ता क्र. 1842, घर क्र. 1842, एकूण क्षेत्रफळ सुमारे
	अकोला शाखा)	22-08-2025	726 चौ.फू. व तेथील बांधकाम, उर्दू शाळेजवळ, फातिमा कॉलनी,
	खिझार अहमदखान अमीनखान	Rs. 9,38,113/-	कासारखेड बाळापूर रोड, गट ग्राम पंचायत शेलाड च्या हद्दीत, ता. बाळापूर,
	(कर्जदार)		जि. अकोला, महाराष्ट्र - 444001.
	सबिहा अंजुम अमीन खान		चतुःसीमाः पूर्वेस - शेख राझिक यांची मालमत्ता, पश्चिमेस - स्ता, उत्तरेस -
	(सह-कर्जदार)		स्ता, दक्षिणेस - अय्याज खान यांची मालमत्ता.
2	(कर्ज कोड क्र. 37110000218/		सर्वे क्र. 61, प्लॉट क्र. 11, एकूण क्षेत्रफळ सुमारे 152.50 चौ.मी., त्यापैकी
	बुलढाणा शाखा)	22-08-2025	99.125 चौ.मी. उत्तरेकडील भाग जो प्लॉट क्र. 11ए म्हणून ओळखण्यात

दक्षिणेस - इसासनी रोड. सदर कर्जदारांनी वर नमूद केल्याप्रमाणे एएचएफएल यांचेकडे भरणा न केल्यास एएचएफएल द्वारे सदर अधिनियमातील अनुच्छेद 13(4) आणि लागु नियमांतर्गत सदर कर्जदारांच्या खर्चाने आणि त्यांना भोगाव्या लागणारया परिणामांवर वर नमूद मत्तांविरुद्ध कारवाई करण्यात येईल सदर अधिनियमांतर्गत सदर कर्जदारांना एएचएफएल च्या लेखी पूर्व-संमतीविना वर नमूद मत्तांचे विक्री, भाडेपट्टी किंवा इतर कोणत्याही मार्गान हस्तांतरण करण्यास प्रतिबंध करण्यात येतो. सदर अधिनियमातील तरतुर्दीचे किंवा त्याअंतर्गत तयार करण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन करणारया किंवा तसे करण्यास चिथावणारया व्यक्तीस सदर अधिनियमांतर्गत तरतूद केल्यानुसार कारावास किंवा दंड केला जाऊ शकतो.

22-08-2025

Rs. 14,66,801/-

Rs. 10,32,599/- येतो, मु. खामगाव, ता. खामगाव, जि. बुलढाणा - 444303.

ओळखण्यात येतो

स्वा/- प्राधिकृत अधिकारी आधार हाऊसिंग फायनान्स लिमिटेड करिता

चतुःसीमाः पूर्वेस - लेआउट प्लॉट, पश्चिमेस - स्ता, उत्तरेस - प्लॉट क्र. 10,

दक्षिणेस - प्लॉट क्र. 11 चा उर्वरित भाग जो प्लॉट क्र. 11 बी म्हणून

घर क्र. 5258, क्षेत्रफळ सुमारे 1000 चौ.फू. (92.903 चौ.मी.), बिल्ट-

अप क्षेत्रफळ 400 चौ.फू. (37.16 चौ.मी.), मौजा वानाडोंगरी, वॉर्ड क्र.

5, झेंडा चौकाजवळ, राजीव नगर, नगर परिषद वानाडोंगरी च्या हद्दीत, हिंगणा,

चतुःसीमाः पूर्वेस - रस्ता, पश्चिमेस - प्रभू दास यांचे घर, उत्तरेस - रस्ता,

दिनांक: 03-09-2025

नागपूर, तहसील हिंगणा व जि. नागपूर, महाराष्ट्र - 441110.

भारतीय स्टेट बँक, तणाव ग्रस्त आस्ति प्रबंधन शाखा-१, मुंबई, ''द आर्केड'', दुसरा मजला वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, कोलाबा, मुंबई- ४००००५. ई-मेल : sbi.04107@sbi.co.in

नोटीस देण्यात येते की खाली नमूद केलेले कर्जदार **मेसर्स. अश्लेषा पॉवर कंट्रोलस् प्रायव्हेट लिमिटेड** यांनी बँकेकडून घेतलेल्या कर्जाचे म<u>द</u>ल व व्याज याची परतफेड केलेली नसल्याने सदर कर्ज खाते अनर्जक खाते (नॉन परफॉर्मिंग ॲसेटस) म्हणन वर्ग केलेले आहे. बँकेच्या दफ्तरी असलेल्य पत्त्यावर सदर कर्जदार यांना सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शीयल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट कायदा २००२ च्या कलम १३(२) अन्वये नोटीसी दिल्या होत्या. परंतु काही नोटीसी संबंधितांना न मिळता परत आल्या आहेत. त्यामुळे त्यांना ह्या नोटीसीद्वारे

नोटीस

पढील व्याज. प्रासंगिक खर्च, शुल्क इ.

सूचित करण्यात येत आहे. कर्जदार यांचे नाव व पत्ता/ कर्ज खाते क्र./ एनपीए दिनांक/ मुळ शाखा/मागणी नोटीस तारीख थकबाकी रक्कम मेसर्स. अश्लेषा पॉवर कंट्रोलस् प्रायव्हेट लिमिटेड (संचालक) १) श्री. बिपीनकुमार हरिनारायण धूत | दि. २७.०२.२०२५ रोजी एकूण रक्कम २) सौ. उषा बिपीनकुमार धूत. पत्ता : प्लॉट क्र. एम – २४०, एमडीसी फेज ३, सिटी अकोला, जि. पुणे, **र्फ. १०,९०,०५,६६३/-**स्टेट- महाराष्ट्र, इंडिया. पिनकोड ४४४००१. (रु. दहा कोटी नव्वद लाख पाच Cash Credit, Term Loan(s) GECL Ext., हजार, सहाशे त्रेसष्ट फक्त) अधिक

गहाण मिळकतीचा तपशील

मागणी नोटीस दिनांक – २१.०६.२०२५

भाग । : (चल संपत्तीचे नजरगहाण) कागदपत्रात नमूद केलेल्या युनिटच्या मालकीचे सध्या असलेले आणि भविष्यात प्राप्त होणारे, फॅक्टरी मधे किंवा अन्यत्र असलेले करंट ॲसेट म्हणजे व्यापारी येणी, शिल्लक माल, पॅकिंग मटेरीयल, प्रवासात असलेले मटेरिअल, येणे असलेली व्यापारी येणी,

भाग: ।।:: (स्थावर मिळकतीचे इक्विटेबल गहाणखत) ; मिळकत क्र. १. अकोला औद्योगिक वसाहतीमधील स. नं. फेज ।।। मधील **प्लॉट नं. २४०** फेज ।।।, एम आयडीसी अकोला **क्षेत्रफळ १९३६८० चौ. फूट** बिल्टअप आणि ८४७**६६ चौ. फूट.** एकूण **क्षेत्र १८००० चौ. मिटर.**

यासी चतुःसीमाः **पूर्वेस ३० मि.** रुंदीचा एमआयडीसी रस्ता, **पश्चिमेस ३० मि.** रुंदीचा एमआयडीसी रस्ता आणि सुविधांची जागा, **उत्तरेस २५ मि**. हंदीचा रस्ता आणि **दक्षिणेस ३० मि.** रुंदीचा एमआयडीसी रस्ता.

मिळकत क्र. २: एमआयडीसी अकोला येथील फेज ।।। मधील **प्लॉट क्र. एल-२३ क्षेत्र ४२६०९.६० चौ. फू.** अकोला ४४४००१ (अर्बन) यासी वतुःसीमाः **पूर्वेस** एम आयडीसी रस्ता**, पश्चिमेस** मोकळी जागा, **उत्तरेस** प्लॉट क्र. एल २२, एमआयडीसी, **दक्षिणेस :** प्लॉट क्र. एल २४ एम आय डीसी रोड **मिळकत क्र. ३** एमआयडीसी अकोला येथील फेज ।।। मधील **प्लॉट क्र. एल २४ क्षेत्र ४२६०९ चौ. फूट** यासी चतु-सीमा: **पूर्वेस २० मि.** रस्ता, **पश्चिमेस** न्तॉट नं. एल २९,१/२८, एल ३३, उत्तरेस प्लॉट नं. एल २३ एमआयडीसी, **दक्षिणेस प्लॉट क्र. एल**–२५

मिळकत क्र. ४: अकोला एमआयडीसी मधील फेज ।।। मधील **प्लॉट क्र. एल-२८/१ क्षेत्र : ९४६८.८० चौ. फ्र्**यासी चतु:सीमा **पूर्वेस प्लॉट क्र.** एल-२४, पश्चिमेस इस्टेट रस्ता, **उत्तरेस प्लॉट क्र. एल-२९** एमआयडीसी, **दक्षिणेस** डब्ल्यु ३३ क्रमांकाची शेड. **मिळकत क्र. ५:** मौजे उमरखेड तोष्णीवाल, रामनगर अकोला येथील एफ एस नं.५, स. नं. ५/१५/१६ मधील नक्षत्र लेआऊटमधील **प्लॉट नं. ९१**

वरील **रमेश अपार्टमेंट क्षेत्र: २२४१.६० चौ. फू.** यासी चतुःसीमा **पूर्वेस** लेआउट मधील प्लॉट क्र.९२, **पश्चिमेस** लेआउट मधील प्लॉट क्र.९०, **उत्तरेस** ९ मिटर रुंदीचा रस्ता. **दक्षिणेस** मोकळी जागा.

ार्यायी पध्दतीने समन्स बजावण्यासाठी पावले उचलली जात आहेत. सदर कर्जदार/जामीनदार यांना मागणी करण्यात येते की त्यांनी बँकेस देणे असलेली सर्व रक्कम ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासून ६० दिवसांचे आत भरणा करावी. असे न केल्यास सिक्युरिटायझेशन ऑफ फायनान्शीअल ॲसेटस अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट कायदा २००२ च्या कलम १३, उपकलम ४ अन्वये पावले उचलली जातील.

मिळकतीवरील बोजा कर्जफेंड करुन उतरवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेबाबत कर्जदाराचे ध्यान सदर कायद्याच्या कलम १३ उपकलम ८ कडे आकर्षित रण्यात येते दिनांक : २१.०६.२०२५

सही / - अधिकृत अधिकारी (मजकूरात संदिग्धता असल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्य मानावा) भारतीय स्टेट बँक

CSTECH^A

होम ब्रांच - एस.बी.आय. एस.एम.ई. अकोला

एनपीए दिनांक : २७.०२.२०२५

Aadhar

Ceinsys Tech Limited

Registered Office: 10/5, IT Park, Nagpur - 440022, MH, India Corporate Identity Number (CIN): L72300MH1998PLC114790 Tel. No. 91 712 3014800 Fax: +91 712 2249033/358/930 Web: www.cstech.ai | Email: cs@ctech.ai

व्हिडीओ कॉन्फरन्स / इतर दृश्याव्य माध्यमांद्वारे घेतल्या जाणाऱ्या २७वी वार्षिक सर्वसाधारण सभेची माहिती

स्थळ : मुंबई

१. कंपनीची २७ वी वार्षिक सर्वसाधारण सथा (एजीएम) सोमवार दिनांक २९ सप्टेंबर २०२५ रोजी, भारतीय प्रमाण वेळेनुसार (आयएसटी) सकाळी ११.०० वाजता व्हिडीओ कॉन्पेन्टेन्सिंग (व्हीसी) / इतर ऑडीओ-व्हिजुअल मीन्स (ओएव्हीएम) या माध्यमातून एजीएम बोलविणाऱ्या सूचनेत नमूद करण्यात आलेले कामकाज करण्यासाठी आयोजित केली आहे. असे आयोजन कंपनी कायदा, २०१३ आणि त्या अंतर्गत बनविण्यात आलेल्या नियम व सिक्यरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑक्लिगेशन्स आणि हिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्यलेशन्स २०१५ ("लिस्टिंग रम्युलेशन्स"), आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय ("एमसीए") आणि सिक्युरिटीज अँड एक्ल्वेंज बोर्ड ऑफ इंडिया ("सेबी") द्वारे जारी करण्यात आलेल्या लागू परिपत्रिका यांना अनुसरून तसेच लागू होणारे इतर सर्व कायदे यानुसार होणार आहे. सभासदांच्या एकाच समान ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय ही सभा होईल.

२. एजीएमच्या नोटिसची इलेक्ट्रॉनिक कॉपी आणि वित्तीय वर्ष २०२४-२५ साठीचा वार्षिक अहवाल त्या सर्व भागधारकांना पाठविले जातील, ज्यांचे ईमेल पत्ते कंपनी / डिपॉझिटरी पार्टीसिपेंटकडे कट-ऑफ तारीख शुक्रवार दिनांक २९ऑगस्ट, २०२५ रोजी नोंदणीकृत आहेत. कंपनी/ कंपनीचे रजिस्टर व शेअर ट्रान्सफर एजंट-बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड /डिपॉझिटरी सहभागी/डिपॉझिटरीज यांच्याकडे ज्यांचे ई-मेलचे पत्ते नोंदविण्यात आलेले नाहीत अशा सदस्यांना, आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या वार्षिक सर्वसाधारण समेची सचना आणि वार्षिक अहवाल उपलब्ध असलेल्या अचूक पाथसह वेब-लिंक देणारे पत्र पाठविण्यात येईल. डिमटेरियलाईज मोडमध्ये समभाग असलेल्या भागधारकांना त्यांचे ई-मेल पत्ते आणि मोबाईल क्रमांक ... त्यांच्या डिपॉझिटरी द्वारे त्यांच्या संबंधित डिपॉझिटरीकडे अद्यावत करण्याची विनंती केली जात आहे. प्रत्यक्ष मोडमध्ये समाधान असलेल्या भागधारकांनी कंपनीचे रजिस्टर व शेअर ट्रान्सफ एजंट-विगशेअर सर्व्हिसे स्रायव्हेट लिमिटेड, https://investor@bigshareonline.com या पत्यावर ई-मेल पत्ते व मोबाईल क्रमांक देण्याची विनंती केली जात आहे. २७ वी एजीएम ची नोटीस आणि वित्तीय वर्ष २०२४-२५ चा वार्षिक अह्वाल कंपनीच्या वेबसाईट https://cstech.ai/, स्टॉक एक्सचेंजची वेबसाइट https://www.bseindia.com/ वर आणि एनएसडीएल च्या वेबसाइट https://www.evoting.nsdl.com वर उपलब्ध केला जाईल.

३. भागधारकांना एजीएमच्या सूचनेत नमूद करण्यात आलेल्या कामकाजावर इलेक्ट्रोनिक मतदान (ई-मतदान) प्रणालीच्या माध्यमातून मतदान करण्याची संधी मिळेल. अमूर्त रवरूपातील. मूर्त स्वरूपातील समभाग धारण करणाऱ्या. आणि ज्यांनी आपले ई-मेल पत्ते नोंदविलेले नाहीत अशा भागधारकांसाठी दूरस्थ मतदानाची (दूरस्थ ई-मतदान) पद्धत एजीएमच्या सूचनेत देण्यात ू. वर्डल. सदर तपशील कंपनीच्या वेबसाईटवर आणि एनएसडीएलच्या वेबसाईटवर उपलब्ध असेल. भागधारकांना विनंती केली जाते की, त्यांनी सविस्तर माहितीसाठी <u>https://cstech.ai/</u>, आणि https://www.evoting.nsdl.com वर भेट हावी. भागधारक व्हीसी/ओएव्हीएम द्वारे एजीएमला उपस्थित राहू शकतील. व्हीसी/ओएव्हीएम द्वारे सहभागी होणाऱ्या सभासदांची, कंपनी कायदा २०१३ मधील कलम १०३ अन्वये कोरमसाठी गणना करण्यात येईल.

धारकांनी कृपया लक्ष द्यावे की, कंपनीच्या संचालक मंडळाने शनिवार दिनांक ३ मे, २०२५ रोजी झालेल्या सभेत ३१ मार्च २०२५ रोजी समाप्त झालेल्या आर्थिक वर्षासाठी अंतिम लाभांश रु. ३.५० (तीनरुपये पन्नास पैशे फक्त) प्रती इक्विटी शेअरची शिफारीश केली आहे. हे येत्या २७व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकांच्या मंजूरीच्या अधीन असेल. भागधारकांनी अनुमोदन दिल्यास हा अंतिम लागांश रेकॉर्ड दिनांकात म्हणजे सोमवार दिनांक २२ सप्टेंबर २०२५ रोजी ज्या समासद नोंदवही मध्ये ज्यांची नावे अहेत अशा समासदांना ते ३० दिवसात देण्यात येईल. हा लाभांश इलेक्ट्रोनिक पद्धतीने विविध ऑनलाईन ट्रान्स्फर मोडद्वारे हस्तांतरित केला जाईल. ज्या भागधारकांनी आपल्या बँक खात्याची सविस्तर माहिती अद्यावत केलेली नाही, त्यांना लाभांश वासंट/डिमांड ड्राण्ट, चेक, हे पोस्टल द्वारे नोंदणीकृत पत्यावर पाठिकत्या जातील. भागधासकांना विनंती करण्यात येते की, लाभांशाला उशीर होण्यास टाळण्याकरीता आणि अंतिम लाभांश सरळ बँक खात्यात मिळण्याकरीता त्यांनी त्यांचे केवायसी डिपॉझिटरीज (डिमॅट मोडमध्ये शेअर असल्यास) आणि कंपनी रजिस्ट्रारसह आणि शेअर ट्रान्स्फर एजंटकडे (फिजिकल मोडमध्ये शेअर

५. २७वी एजीएम (वार्षिक सर्वसाधारण सभा)ची सूचना भागधारकांना त्यांच्या नींदणीकृत ई-मेल पत्त्यांवरील लागू कायद्याच्या चौकटीत राहून पाठविली जाईल.

६. सभासदांना विनंती करण्यात येते की त्यांनी एजीएमच्या सुचनेमध्ये नमुद केलेल्या सर्व टिपा, विशेषतः, एजीएममध्ये सहभागी होण्याबाबत सुचना, दरस्थ ई-मतदान किंवा एजीएममध्ये र्ड-मतदानाद्वारे मतदान करण्याची पद्धत काळजीपर्वक वाचावे

साएन्सिस टेक लिमिटेड

ठिकाण: नागपर दिनांक : ०४/०९/२०२५

पूजा करंडे (कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी)

येस बॅक लिमिटेड YES BANK नोदणीकृत कार्यालयः येस बँक हाऊस, वेस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या पलिकडे, सांताक्रुझ पूर्व, मुंबई - 400055

शाखा कार्यालय: प्लॉट क्र. 69/4. तिसरा मजला. मथा सिम्फनी. लॉ कॉलेज रेड. एरंडवणे. पणे. 411004

नेम्नस्वाक्षरीकार हे **येस बँक लि.** चे प्राधिकृत अधिकारी असून त्यांनी सिक्युरीटायझेशन अँड स्किन्स्ट्रक्शन ऑफ फायनॅन्शिअल ॲसेट्स अँड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 अंतर्गत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) रुल्स, 2002 च्या नियम 9 सह वाचण्यात येणारया अनुच्छेद 13(12) अंतर्गत बहाल करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करीत संबंधित कर्जदारांना मागणी सूचना निर्गिमत केल्या ज्यांत त्यांना संबंधित सूचनांमध्ये नमूद रकमेचा सदर सूचना प्राप्त होण्याचा दिनांकापासून **60 दिवसांचे** आत भरणा करण्याचे

संबंधित कर्जदार सदर रकमेचा भरणा करण्यात असमर्थ ठरूत्याने याद्वारे कर्जदार आणि सर्व लोकांना सुचित करण्यात येते की नम्नस्वाक्षरीकारांनी सदर नियमांमधील नियम 8 सह वाचण्यात येणारया सदर अधिनियमातील अनुच्छेद 13(4) अंतर्गत बहाल करण्यात भालेल्या अधिकारांचा वापर करीत खाली नमूद करण्यात आलेल्या मालमत्तेचा सांकेतिक ताबा घेतलेला आहे.

संबंधित कर्जदार / अनामतदारांना आणि सर्व लोकांना याद्वारे सावधगिरीची सूचना देण्यात येते की त्यांनी खाली नमूद मालमत्तेच्या संदर्भात कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेच्या संदर्भात असा कोणताही व्यवहार केल्यास तो बँकेच्या खाली नमूद रक्कम अधिक कर-रातील दराने व्याज एवढ्या स्कमेच्या भाराधीन असेल.

कृपया लक्षात घ्यावे की वर नमूद अधिनियमाच्या अनुच्छेद 13(8) अंतर्गत सर्व खर्च, शुल्के, अधिभार इ. सह आमच्या सर्व थकबाकीचा विक्री किंवा हस्तांतरण होण्यापूर्वी भरणा करण्यात आल्यास सुरक्षित मत्तेचे आमच्याद्वारे हस्तांतरण किंवा विक्री करण्यात येणार नाही आणि अनामत मत्तेच्या हस्तांतरण किंवा विक्रीसाठी पढील पावले उचलण्यात येणार नाहीत.

मागणी सूचनेचा / कर्जदार / तारण मालमत्तेचा तपशील

				· · · · · · · · · · · · · · · · · · ·			
1			कर्जदार, सह-कर्जदार	तारण मालमत्तांचे वर्णन	अनु. 13(2)	अनु. 13(2)	सांकेतिक
l	क्र.	क्र.	आणि जामीनदाराचे नाव		सूचना दिनांक	सुचनेनुसार एकूण	ताबा दिनांक
1						थकबाकी	
ı	1	AFH00	घनश्याम बुधीराम पटेल	सदनिका क्र. 204, दुसरा मजला,		₹.	01-09-2025
ı		280059	आणि शिवदेवी घनश्याम	बिलिंडग क्र. एफ, ब्लॉसम, प्रकल्पाचे	07-01-2025	16,89,751.45	
ı		9313	पटेल	नाव इ सारा वॅली, सुराबर्डी, ख.क्र.			
ı				७५/१, प.ह.क्र. ५ए, तह. नागपूर			
				(ग्रामीण), जिल्हा नागपूर- 440023			
1	2	6716285	सोनाली मार्केटिंग (त्यांच्या	दुकान क्र. 004, बिल्ट-अप क्षेत्रफळ		₹.	01-09-2025
-			प्रोप्रायटर धिरज खेडकर	15.52 चौ.मी., तळ मजला, श्री	29-01-2025	6,81,756.98	
Ί			यांच्या द्वारे) आणि कैलाश	निवास अपार्टमेंट, सीटी सर्वे क्र.			
ŀ			देवचंद खेडकर	255, शीट क्र. 205, महानगर			
1				पालिका घर क्र. 36, वॉर्ड क्र. 26,			
-				बडकस चौक, आयाचित मंदिर रोड,			
ľ				महाल, ता. आणि जिल्हा- नागपूर.			
1	3	AFH00	प्रवीण परमेश्वरन नायर	सदनिका क्र. 507, पाचवा मजला,		₹.	01-09-2025
1		280111	आणि साजिथा प्रवीण	विंग-1बी, एसडीपीएल, आश्रय,	28-02-2025	7,29,242.60	
ı		9699	नायर	बेलतरोडी, प्लॉट क्र. आर-1, आर-			
1				2, आर-3, आर-4, आर-5, ख.क्र.			
\mathbf{H}				5, मौजा बेलातरोडी, नागपूर -			
1				441108			
1	4	HLN00	अतुल नथ्धूजी उदापुरे,	सदनिका क्र. 301ए, तिसर मजला,		₹.	03-09-2025
ı		280156	इशिका अतुल उदापुरे	तिरूमाला पॅलेस क नामपा घर क्र.	09-04-2025	40,98,122.45	
ı		1538,	आणि अविनाश नथ्यूजी	882, सर्कल क्र. 4, विभाग क्र. 2,			
1		HLN00	उदापुरे, अंकिता अविनाश	वॉर्ड क्र. 18, सीटीएस क्र. 566,			
1		280157	उदापुरे	शीट क्र. 239, झेंडा चौक, महाल,			
1		0822		नागपूर- 440032			
ŀ	5	AFH00	विशाल धर्मयुद्ध मडके	प्लॉट क्र. 12, मौजा शंकरपूर,		₹.	01-09-2025
1		280181	आणि कुणाल धर्मयुद्ध	प.ह.क्र. 38ए, ख.क्र. 20/ए, दि	28-04-2025	24,52,323.84	
ı		2690	मडके	रॉयल गोंडवाना स्कूलजवळ, तालुका-			
-				नागपूर- 441108			
1	स्थ	ानः नागपूर			स्वा/- ((प्राधिकृत अधिव	न्नारी)
	10					* * * * * * * * * * * * * * * * * * * *	

सी जी ओ कॉम्प्लेक्स, वी ब्लॉव ओ.ए.नं. २१८/२०२२

कॅनरा बँक विरुद्ध श्री मनीषकुमार प्रविणचंद्र पारेख

To, प्रतिवादी:1. मनीषकुमार S/o. प्रवीणचंद्र पारेख, फ्लॅट कं. ३०१, जयदुर्गा कॉम्प्लेक्स, खामला रोड सोनेगाव तलाव जवळ, सहकार नगर, नागपूर (शहरी) नागपूर (एम कॉर्पोरेशन) शहर: नागपूर, महाराष्ट्र, ४४००२५ 2. ज्योती W/o. मनीषपारेख फ्लॅट क्र. ३०१, जयदुर्गा कॉम्प्लेक्स, खामला रोड सोनेगाव तलाव जवळ, सहकार नगर, नागपूर

(शहरी) नागपूर (एम कॉर्पोरेशन) शहर: नागपूर, महाराष्ट्र, ४४००२५

या न्यायाधिकरणासमोर अर्ज़दार म्हणून स्थापित अर्ज़दार म्हणून रु.22,86,036.40/- खर्च आणि इतर सवलती मिळुन वसुलीसाठी हेलक्षात घ्या. १. समुन्स प्रतिवादी १, २ ुना, प्राप्त न झाल्यास बदली सेवेद्वारे प्रतिवादींना हा समन्स पाठविण्यास य

अधिकरणाने मान्यता दिली आहे. प्रतिवादीला या न्यायाधिकरणासमोर वैयक्तिकरित्या र्किवा वकिलांमार्फत हजर राहण्याचे आणि

01/10/2025 रोजी सकाळी 10:00 वाजता लेखी निवेदन दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. . लक्षात घ्या की तुमवी हुंजरी चुकल्यास तुमच्या अनुपस्थितीत अर्जावर सुनावणी घेतली जाईल आणि त्यावर निर्णयघेतला जाईल.

दिनांक ११/०८/२०२५ - रोजी नागपूर येथे माझे सही निशी अधिकरणाचा सिक्का दिला आहे.

सही रजिस्ट्रार अधिकारी ऋण वसुली अधिकरण

ॲक्टिव्ह इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेड (पूर्वी ॲक्टिव्ह इन्फ्रास्ट्रक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड म्हणून ओळखले जाणारे)

CIN: L45200MH2007PLC174506 **नोंदणीकृत कार्यालय:** रियान टॉवर, १० वा मजला, मंगळवारी रोड, सदर,

सदर बाजार (नागपूर), महाराष्ट्र, भारत, ४४०००१ वेबसाईट : www.activeinfra.in ेईमेल आयडी : investorinfo@activeinfra.in दूरध्वनी क्रमांक: +91-7030002842

पहील्या (१ ल्या) अतिरिक्त सर्वसाधारण २०२५-२६ सभेची सुचना, दूरस्थ ई-मतदान माहिती आणि वही खाता बंद

- या द्वारे सूचना देण्यात येते की, ॲक्टिव्ह इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेड च्या सभासदांची १ ली अतिरिक्त सर्वसाधारण सभा ही शनिवार,२७ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता (कंपनी कायदा २०१३ च्या लागू तरतुदी सह अनुपालनामध्ये आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या दिनांक ०८ एप्रिल २०२०, १३ एप्रिल २०२० आणि ०५ मे २०२०, १३ जानेवारी २०२१, मे ५, २०२२ आणि सप्टेंबर २५, २०२४ (एमसीए परिपत्रक म्हणून संदर्भित) च्या सामान्य परिपत्रकांचे पालन करून आणि परिपत्रक क. सेबी / एचओ/ सीएफडी/ सीएफडी-पीडीओ/ २०२४/१३३ दिनांक ३ ऑक्टोबर २०२४ (''सेबी परिपत्रक'' म्हणन संदर्भित) (एकत्रितपणे ''परिपत्रक'' म्हणन संदर्भित) द्वारे एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार व्यवसाय व्यवहार करण्यासाठी भौतिक कोरमच्या उपस्थितीशिवाय ईजीएमची कार्यवाही कंपनीच्या नोंदणीकत कार्यालयात आयोजित करण्यात आली असल्याचे मानले जार्दल
- २. आर्थिक वर्ष २०२५-२०२६ च्या पहील्या (१ ल्या) अतिरिक्त सर्वसाधारण सभेच्या नोटिसच्या इलेक्ट्रॉनिक प्रती ज्या सदस्यांचे ईमेल-आयडी डिपॉझिटरीज / कंपनीकडे नोंदणीकृत आहेत त्यांना पाठवण्यात आले आहेत. सभासदांनी नोंद घ्यावी कि, ईजीएमच्या सूचनेची प्रत ते कंपनीच्या www.activeinfra.in वेबसाइटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडवर www.nseindia.com देखील उपलब्ध आहे.
- ३. ज्या सभासदांचा ईमेल पत्ता कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंट मध्ये नोंदणीकृत नाही (किंवा) ज्या सदस्यांना त्यांचा ईमेल पत्ता अद्ययावत करायचा आहे त्यांनी खाली दिलेल्या प्रक्रियेद्वारे त्यास नोंदणीकृत/अपडेट करण्याची विनंती केली जाते.
- अ) डिमॅट फॉर्ममध्ये शेअर्स धारण करणारे सदस्य संबंधित डिपॉझिटरी सहभागीशी संपर्क साधून त्यांचा ईमेल पत्ता नोंदणीकत/अपडेट करू शकतात.
- ब) प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारण करणारे सदस्य कंपनीच्या रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट, बिगशेअर सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड यांना ईमेल पत्ता आणि मोबाइल नंबर प्रदान केलेल्या विनंती पत्राच्या रवाक्षरी केलेल्या रकॅन कॉपीसह ईमेल व्दारे विनंती पाठव शकतात.
- ४. सभासद ईजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या व्यवसायांवर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्यांचे मत देऊ शकतील (ई-मतदान कालावधीत) किंवा ईजीएम दरम्यान जेव्हा अध्यक्षांच्या सचनेनुसार ई-व्होटिंगसाठी विंडो स्रक्रिय केली जाईल तेव्हा मतदान करू शकतील. ईजीएम मध्ये सामील होण्याच्या सूचना आणि ईजीएम दरम्यान रिमोट इलेक्ट्रॉनिक व्होटिंग किंवा ई-व्होटिंग सिस्टीमद्वारे मत टाकण्याची पद्धत एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदान करण्यात आली आहे. कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०३ अंतर्गत कोरम मोजण्याच्या उद्देशाने व्हिडिओ कॉन्फरन्सिंग(व्हीसी)/इतर ऑडिओ व्हिज्युअल साधन (ओएव्हीएम) सुविधेद्वारे सहभागी झालेल्या सदस्यांची गणना केली जाईल.
- ५. कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०८ च्या तरतुर्दीनुसार आणि कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ चे नियम २० आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग) च्या नियम ४४ चे पालन दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) विनियम, २०१५, कंपनीला ईजीएमच्या ठिकाणा व्यतिरिक्त इतर ठिकाणाहून मतदान करण्यासाठी आपल्या सदस्यांना रिमोट ई-व्होटिंग सुविधा प्रदान करण्यात आनंद होत आहे. कंपनीने सेंट्रल डिपॉझिटरी सिक्युरिटीज लिमिटेड (सीडीएसएल) च्या सेवांना आपल्या सदस्यांना ई-व्होटिंग सुविधा प्रदान करण्यासाठी, त्यांचे मतदान सुरक्षित रीतीने करता यावे यासाठी नियुक्त केले आहे.
- ६. जे सदस्य व्हीसी/ओव्हीएएम सुविधेद्वारे ईजीएमममध्ये उपस्थित राहतील आणि त्यांनी र्ड-व्होटिंगदारे किंवा अन्यथा. ठरावांवर मते दिली नाहीत त्यांना असे करण्यापासून प्रतिबंधित केले नाही. ते या ईजीएम दरम्यान रिमोट ई-व्होटिंग प्रणालीद्वारे मतदान करण्यास पात्र असतील. ज्या सदस्यांनी एजीएमपूर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपली मते दिली आहेत ते व्हीसी/ओव्हीएएम सुविधेद्वारे ईजीएममध्ये उपस्थित राहू शकतात/भाग घेऊ शकतात परंतु त्यांना पुन्हा मतदान करण्याचा अधिकार असणार नाही
- ७. दुरस्थ ई-मतदान कालावधी बुधवार,२४ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ०९.०० वाजता सुरू होईल आणि शुक्रवार,२६ सप्टेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ५.०० वाजता संपेल. त्यानंतर मतदानासाठी ई-वोटिंग मॉड्यूल सीडीएसएलद्वारे अक्षम केले जाईल. शनिवार २० सप्टेंबर २०२५ च्या कट-ऑफ तारखेला डीमॅट (डीमॅट) खरूपात तसेच भौतिक खरूपात इक्विटी शेअर्स धारण करणारे कंपनीचे सदस्य, सेंट्रल डिपॉझिटरी सर्विहसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) च्या डलेक्टॉनिक मतदान प्रणालीदारे पहील्या (१ ल्या) अतिरिक्त सर्वसाधारण सभेची सूचना मध्ये नमूद केल्याप्रमाणे सामान्य आणि विशेष व्यवसायांवर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्यांचे मत देऊ शकतात
- ८. मतदान आणि दूरस्थ ई-मतदान प्रक्रियेची प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी कंपनीने सी.एस. रिद्धिता अग्रवाल, प्रॅक्टिसिंग कंपनी सचिव, मुंबई यांची तपासणी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.
- ९. इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे मतदानाशी संबंधित कोणत्याही शंका / तक्रारींच्या बाबतीत भागधारक मदत विभागांतर्गत सीडीएसएल वेबसाइटवर उपलब्ध वारंवार विचारले जाणारे प्रश्न ("FAQS") आणि ई-व्होटिंग मॅन्युअल पाहू शकतात किंवा helpdesk.evotingcdslindia वर ईमेल लिह्र शकतात.

ॲक्टिव्ह इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेड करिता

दिनांक : 3 सप्टेंबर 2025 ठिकाण : नागपुर

आंचल टेंभरे कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी सदस्यता क्रमांक : A67916

यात्रासहल

त्रिस्थळीयात्रा, आदिकैलास, कुरवपूर पिठापूर, कोस्टल

कर्नाटक, ओरिसा, गंगासागर

अरुणाचल, नेपाळ, भूतान,

अंदमान, राजस्थान, दुबई. 9594880123/

पाहिजेत

डिलीवरी बॉय, तात्काळ हवे आहे.

संपर्क:- 7722044678.

0070987728-1

0080090200-1

जगन्नाथपुरी, आसाम

8828224121.



व्यवसाय दोस्तीटूर : नर्मदापरिक्रमा, व्यवसायविषयक

जवकवज wholesale ACRYLIC SHEET **POLYCARBONATE** SHEET Gangadham-Katraj Rd

.**मिहान,** नागपूर येथे लॉन्ड्रीसाठी धोबी, रिसेप्शनिस्ट, प्रेसवाला,

Hill Top, Pune 37 whatsapp only 9426071410

जागासंबंधी

Good Life Project Talegaor

Carpet 1BHK On Urgent

Sale Call On 9321044657

Dabhade Flat No 520

9765302307 मालमत्तासबधा

महत्त्वपूर्ण निवेदन

0050273522-1

येस बँक लिमिटेड